

नोंदणीकृत कंत्राटदार/बेरोजगार
अभियंता/मजूर सहकारी संस्था
यांच्यामधील काम वाटपाबाबत शासनाने
दिनांक ३१.५.२००५ रोजी निर्गमित
केलेल्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने
निर्णयातील तरतूदींच्या
अंमलबजावणीमधील अडचणींचा विचार
करून शासन निर्णयात काही दुरुस्त्या
करणे आवश्यक असल्यास तत्संबंधी
अहवाल सादर करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन,
सार्वजनिक बांधकाम विभाग
शासन निर्णय क्रमांक : सीएटी ०१/०५/प्र.क्र.२६/इमारती-२
मंत्रालय मुंबई-४०००३२.
दिनांक : ०२ मार्च ,२००९.

- वाचा:- (१) सार्वजनिक बांधकाम, शासन निर्णय
क्र.सीएटी-०१/०५/प्र.क्र.२६/इमारत-२, दिनांक ३१.३.२००५.
(२) सार्वजनिक बांधकाम, शासन निर्णय
क्र.सीएटी ०७/०६/प्र.क्र.९४/इमारत-२, दिनांक १६.११.२००६.

प्रस्तावना:

नोंदणीकृत कंत्राटदार/सुशिक्षित बेरोजगार अभियंते/मजूर सहकारी संस्था यांच्यामध्ये कामवाटप करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना शासनाच्या दिनांक ३१.३.२००५ व दिनांक १६.११.२००६ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे निर्गमित करण्यात आल्या आहेत. या शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनांप्रमाणे काम वाटप करता येणे शक्य नसल्याचे व काम वाटप करताना निश्चित करण्यात आलेले प्रमाण तंतोतंत पाळणे शक्य होत नसल्याचे क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी नमूद केले आहे. क्षेत्रिय कार्यालयामार्फत या संदर्भात सविस्तर अभ्यास करून वस्तुनिष्ठ पध्दत व सूचना निर्गमित करणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या संदर्भात या सर्व बाबींचा सर्वकष अभ्यास करून प्रस्तुत काम वाटप पध्दती, काम वाटपाचे प्रमाण इत्यादींमध्ये काही बदल करणे खरोखर आवश्यक आहे का याबाबत या क्षेत्रातील तज्ञ, अनुभवी क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडून अहवाल प्राप्त करून घेणे शासकीय कामकाज सुलभ व परिणामकारक होण्याच्या दृष्टिकोनातून

आवश्यक असल्याचे शासनाचे मत आहे. याकरीता या संदर्भात शासन स्तरावर खालीलप्रमाणे समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शासन निर्णय :-

नोंदणीकृत कंत्राटदार/सुशिक्षित बेरोजगार अभियंता/मजूर सहकारी संस्था यांच्यामध्ये कामवाटप करण्याबाबत शासनाच्या दिनांक ३१.३.२००५ व दिनांक १६.११.२००६ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. या सूचनांप्रमाणे काम वाटप करताना येणाऱ्या अडचणी/काम वाटप करता येणे शक्य आहे का? नसल्यास या संदर्भात अनुसरावयाच्या कार्यपध्दती/सूचनांमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे का? इत्यादीबाबत सर्वंकष अभ्यास करून शासनास अहवाल सादर करण्यासाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे.

(१) मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, नाशिक	अध्यक्ष
(२) अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ, मुंबई.	सदस्य
(३) अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, पुणे	सदस्य
(४) अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, औरंगाबाद	सदस्य
(५) अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, ठाणे	सदस्य
(६) अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, नाशिक.	सदस्य-सचिव

या समितीची कार्यकक्षा खालीलप्रमाणे राहिल :-


- (१) नोंदणीकृत कंत्राटदार/सुशिक्षित बेरोजगार अभियंता/मजूर सहकारी संस्था यांच्या दरम्यान करावयाचे काम वाटप शासन निर्णयातील सूचनाप्रमाणे होते का याचा अभ्यास करणे.
- (२) काम वाटप करताना येणाऱ्या अडचणी व त्याचे निराकरण करण्याबाबत अनुसरावयाची कार्यपध्दतीबाबत अभ्यास करणे.
- (३) प्रचलित शासन निर्णयामध्ये काही बदल करणे आवश्यक असल्यास त्याबाबत शिफारशी करणे.
- (४) या संदर्भात निर्गमित करावयाच्या शासन निर्णयाचा प्रारूप मसुदा तयार करणे.
- (५) काम वाटपामुळे सुशिक्षित बेरोजगार अभियंता/मजूर सहकारी संस्था यांच्या आर्थिक क्षमता येते का व या सवलती या संवर्गांना आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी किती काळापर्यंत देणे उचित राहिल.

(६) काम वाटप करताना वाटपाची जबाबदारी पूर्णतः सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्षेत्रिय अधिकाऱ्यांवर येते ही बाब न्यायोचित व प्रचलित कामवाटप पध्दतीनुसार योग्य आहे का? त्या काय बदल करणे आवश्यक आहे.

सदर समिती एक महिन्याच्या आत शासनास अहवाल सादर करेल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक (२००९०३०२१६३४१००१) असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने.



(प्र.य.देशमुख)

अधीक्षक अभियंता तथा पध्दसिध्द उप सचिव

प्रति,

मा.मुख्यमंत्री यांचे सचिवालय, मंत्रालय, मुंबई.

मा.उप मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई.

सचिव(रस्ते/बांधकाम)सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे स्वीय सहाय्यक,
मंत्रालय, मुंबई.

✓ मुख्य अभियंता व सह सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग

मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, नाशिक

अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, मुंबई/पुणे/नाशिक/औरंगाबाद/ठाणे

उप सचिव, सहकार, वस्त्रोद्योग व पणन विभाग/ग्रामविकास व जलसंधारण विभाग.

उप सचिव (इमारती) सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय

निवडनस्ती, (इमारती-२) सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.